

Kusam Electrical Industries Ltd.

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala East, Mumbai-400037.

Sales Direct: 022 - 27754546
Telephone : 27750662 / 27750292
CIN No. : L31909MH1983PLC220457

Email: sales@kusam-meco.co.in
Website: www.kusamelectrical.com
GST: 27AABCK3644E1ZR



Date: 27.05.2023

To,
Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai –400001

BSE Scrip Code: 511048

Subject: Newspaper publication of Audited Financial Results for the Quarter and Financial year ended 31st March, 2023

Dear Sir/Madam,

We herewith enclose the copy of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March, 2023 published in the Newspaper – Active Times (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on May 27, 2023.

Please take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, For Kusam Electrical Industries Ltd.

Amruta Kiran Lokhande

Digitally signed by Amruta Kiran Lokhande Date: 2023.05.27 13:55:22 +05'30'

CS Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer



ACTIVE TIMES

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at arge on behalf of my client MR. VILAS NIVRUTTI TAMBE, that Room No. C-14 CHARKOP OM PRARTHANA Co-operative Housing ociety Ltd., Plot No. 834, Road No RSC 10. Sector No. 8. Mun. "R" Ward Charkop, Kandivali (W), Mumba 400 067, has been allotted to MR KANUBHAI BABULAL NAYAK, by the M.H. & A.D. Board, under World

That my client MR. VILAS NIVRUTT TAMBÉ has purchasd the above said room under valid Agreement from the said original allottee MR. KANUBHA BABULAL NAYAK.

That now my client MR.VILAS NIVRUTTI TAMBE desires to get the above said room and the membership/shares of the Society in his favour in the records of th M.H. & A.D. Board & CHARKOF OM PRARTHANA Co-operative Housing Society Ltd.

My above mentioned client hereby invites valid claims & objection rom all whomsoever it may concern or "a member of a family" or heirs of claimants or having any third party interest, right, title, claim or objection against the said room are requested to make the same known in writing llong with the supporting document or any evidence on the address giver pelow within the period of 15 day rom the date of publication hereof failing which the said room and said shares will be declared as free from all encumbrances or liability withou reference to any such claims and the same if any will be deemed to have een waived or abandoned.

For and on behalf o MR. VILAS NIVRUTTI TAMBE, For Contac Advocate S.A. Dhamal Moh · 9930277846 mail : dhamale.shraddha1@gmail.con Place: Mumbai, Dated 27/05/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SMT. GUNWANTI SHIVLAL MODI, & SHRI SANDEEP SHIVLAL MODI, are Joint Owners of Flat No. 303, A wing, Third Floor, Building No. Indira Complex Co. Op Hsg. Society Ltd., situated at Dr. Baba Saheb Ambedkar Raod, Bhayandar (West), Tal & Dist. Thane, said Smt Gunwanti Shivlal Modi expired on 23/09/2011, and her son and Co-Owner Shri Sandeep Shivlal Modi, applied Society for Transfer of above said Flat & Share Certificate in his name, any persons having any claims against the above said Flat any other legal heirs either by way of sale, mortgage of otherwise are required to make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 3, Suparshwa Darshan, Venkatesh Park, Opp M.T.N.L. Office, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane 401 101, or Society Office within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim, whatsoever, on the said Flat of which please take a note.

Adv. KENAT R. GAREA

NOTICE

ALL PERSONS are hereby informed that the undersigned are members of Antop Hil Warehousing Company Ltd. ("Company" nolding shares having distinctive nos. 1863 to 1872 (both inclusive) and represented by Share Certificate No.S094 dated 24-03-2007, having Register Folio No. S094. As members of the Company, the undersigned are absolutely entitled to exclusive use, occupation, and possession of Unit No. A-109 situated in the 'A Wing of the Company's godown complet situated at Antop Hill Warehousing Complex VIT College Marg, Wadala (East), Mumbai 400037. The undersigned carry on business from the said Premises under the name and style of Mr. Sanjiv Khimsaria.

The undersigned have misplaced / lost the said Share Certificate since 16-05-2023 fron the residence of the undersigned. The Matunga Police Station regarding the loss of the Share Certificate, who have recorded the same in the Register of Lost Property and have issued a Certificate of dated 16.05.2023 to that effect The undersigned have applied to the Company for issue of duplicate share certificate i relation to the above Shares.

ALL PERSONS are hereby put to notice that the said Share Certificate has been misplaced lost from the custody of the undersigned who are its rightful owners, and any person coming in possession of the said original Share Certificate is requested to return the same to the undersigned at the address mentioned below or to the Company having office at Antol Hill Warehousing Complex, VIT College Marg Wadala (East), Mumbai - 400037 immediately.

ALL THE PERSONS are hereby put to further notice that if they have any claim, right, title nterest, demand in the above Share Certificate in any manner whatsoever, they are requested to intimate the same to the Company along with valid supporting documents at its office at the address mentioned above within 21 days from date of this notice failing which all such claims will treated a waived and given up, and the Company wil proceed to issue duplicate share certificate to the undersigned in respect of the said Shares withou ourse to any such claims. Date: 16-05-2023

Mr. Sanjiv Khisaria

Mrs. Sheetal Khimsaria Unit No. A-109, Antophill Warehousing Comple

VIT College Marg, Wadala (East)

Mital Gala

Mumbai - 400037

POLYTEX INDIA LIMITED

CIN No.:L51900MH1987PLC042092 Regd. Office: 401, 4th Floor, Nisarg Apartment, Besant Road Vile Parle (West), Mumbai, Maharashtra, 400056 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

					(in Lakns)
Sr No	Particulars	Quarter ended Mar 31, 2023	Quarter ended Mar 31, 2022		Year ended 31/03/2022
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (net)	0	0	0	17.52
2	Net Profit for the period before Tax & Exceptional Item	(3.05)	(90.94)	(15.01)	(82.14)
3	Net Profit for the period before Tax & after Exceptional Item	(3.05)	(90.94)	(15.01)	(82.14)
4	Net Profit for the period after Tax & Exceptional Item	4.47	(81.11)	(7.49)	(74.59)
5	Other Comprehensive income for the period	0	0	0	0
6	Total Comprehensive Income for the period [Comparising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	o	0	٥	٥
7	Equity Share Capital	1.350.00	1.350.00	1,350.00	1,350.00
8	Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10 /- each)	1,000.00	1,050.00	1,050.00	1,050.00
	(a) Basic :	0.03	(0.60)	(0.06)	(0.55)
l	(b) Diluted:	0.03	(0.60)	(0.06)	(0.55)

The above results have been taken on record in the meeting of the Board of Directors of the Comp after review by the Audit Committee at it's meeting held on 26.05.2023.

The Company is engaged in the business of financial activities. There is only one 'business segmen and 'geographical segment' and therefore, the segment information as per Accounting Standard 108 on "Operating Segment" is not provided by the Company.

During the period ended 31.03.2023, total NIL investors' complaints were received which were redressed during the quarter itself. There was no complaint pending at the beginning or at the end

The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessar

For Polytex India Limited Arvind Mulii Kariv

Dated: 26.05.2023 DIN:00216112

e: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 67000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfi.co ite: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148 ress:Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, ite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particula and the public, in general, that the undersigned has taken possession of the property describe herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, cost

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect

of time available, to redeem the secured assets									
Loan Account No.		Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/ Physical)						
HHFMUMHOU21000014627 & HHFMUMIPL21000014872	ROSHAN VASANT DURGAVALI, KAJOL BHAU OTAVKAR	20/03/2023, Rs. 15,68,991/- as on date 16/03/2023	26/05/2023 (Symbolic)						

Description of Secured Assets/Immovable Properties: All piece and parcel of Flat No. 002, Ground Floor, B-Wing, area admeasuring 380 sq. ft. Of building known as Nav Om Sai Cooperativ Housing Society Limited in the land Survey No. 104, Hissa No. 2, Sai Baba Mandir Road Asadegaon, Dombivali (east), Maharashtra – 421203, Within The Limits Of Kalyan Sub -registratio Dist Thane. Building Bounded By: North: Chawl, East: Sita Apartment, South: Mahadu Aai CHS Nest: Mayuresh Darshan

Date: - 27-05-2023 Place: - Mumbai Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients i.e. (1) AMINA ABDUL KADAR KAZI D/O. SHARIFA AHMAD MUNGI (2) SUHAIL ISMAIL THAKUR H/O. SAFIYA THAKUR being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of SHARIFA AHMAD MUNGI for the Flat No. 103, 1st Floor. B Wing, in Gulab Park, Amrut Nagar, Mumbai-Pune Road, Mumbra, Dist: Thane-400612

FURTHER MRS. SHARIEA AHMAD MUNGL (during her life time) was the owner of the said Flat, having being purchased from M/S. GULAB ENTERPRISES, by way of Agreement dated 20/04/1995 and the same was registered Thane under se But the deceased MRS. SHARIFA AHMAD MUNGI has expired on 15/12/2019, at

Greater Mumbai, having death Registration No. 796040904 dated 15/03/2020 and her husband i.e. MR. AHMED MOHD MUNGI is also expired on 23/11/1999 having registration No. 2724 dated 30/11/1999 leaving behind her Son i.e. MUSTAQUE AHMED MUNGI (unmarried) and her two married daughters i.e. AMINA ABDUL KADAR KAZI and SAFIYA SUHAIL THAKUR as her only legal heirs and representatives or accordance with the law of succession under which She was governed at the time of her

In the due course of time one of the legal heir i.e. Son i.e. MUSTAQUE AHMED MUNGI (unmarried) is also expired on 23/09/1989 at Greater Bombay, having death Registration No. 2205 dated 25/09/1989.

In the due course of time one of the legal heir i.e. daughter i.e. SAFIYA SUHAIL THAKUR is also expired on 12/06/2020 at Mumbra having registration No. D-2020: 27 90417-000829 dated 30/07/2020 leaving behind her only legal heir her Husband i.e SUHAIL ISMAIL THAKUR.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1)
AMINA ABDUL KADAR KAZI D/O. SHARIFA AHMAD MUNGI (2) SUHAIL ISMAIL THAKUR H/O. SAFIYA THAKUR being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of SHARIFA AHMAD MUNGI of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 7 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be onsidered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane. Date: 27-05-2023

Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor Crystal Plaza Station Road Mira Road (E), Dist: Thane-401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that as per information given by my clients Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde are the present joint owners of Flat No. 604, on 6 Floor, Building No. 1, Type 'B', Jasmine Building, Regency Estate Co-operative Housing Society Ltd., Mauje Aajde Golavli, Kalyan Shilphata Road, Dombivli (East),

Originally Kavita Vilas Garde, Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde were the joint owners of Flat No.604, of the society, Kavita Vilas Garde expired on

07/10/2020 leaving behind her husband Shri. Vilas Vasant Garde & son Shri. Rohit Vilas Garde as the only Class legal heirs as per Hindu Succession Act. After completion of due procedure of law, the society transferred the shares bearing Share certificate No.01/20, bearing Shares Nos. 96 to 100 in the name of deceased's husband and sor being only her Class I legal heirs and also co-owners i.e. Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde. They have entered into Agreement for Sale dated 04/05/2023 of the said Flat with 1) Mrs. Pratiksha Pranab Deshpande, 2) Mr. Pranab Rajeev Deshpande, 3) Mr. Rajiv Bhalchandra Deshpande, & 4) Mrs. Rashmi Rajiv Deshpande registered with Sub Registrar, Kalyan-3 Under No.6914/2023 registered on 04/05/2023.

If any person / persons have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or being legal heir of deceased Kavita Vilas Garde or any type of charge over the said Flat, he/she/they shall inform the same in writing along with necessary documantry proof within 15 days of publication of this notice at below

mentioned address. If any objection is not received within given period, Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde are free to complete the transaction of sale of the said Flat with 1) Mrs. Pratiksha Pranab Deshpande, 2) Mr. Pranab Rajeev Deshpande, 3) Mr. Rajiv Bhalchandra Deshpande, & 4) Mrs. Rashmi Rajiv Deshpande and objection received thereafter shall not be entertained.

Place - Dombivali Date - 27/05/2023 (Mr. Nikhil M. Sansare) Advocate

A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

VEHICLE FOR SALE INDUSIND BANK LTD FOR MORE DETAIL CONTACT :- 8097615551 // 7755901079

Deal No	Customer Name	Registration No	Model
MWB01889G	JALINDER T SHINGADE	MH03CT7114	RE 4S CNG (4 STROKE ENGINE) USE CNG
MWB02044G	AFZAL RIYASAT KHAN	MH02FB3101	APE CITY PASSENGER - CNG
MWB02362G	PRAFUL KOKANE	MH04AJ9290	APE XTRA LDX PU BS IV
MWB02440G	MEHFOOZ SHAIKH	MH04KU2860	TATA ACE GOLD CNG BS VI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, MR. SHARAD RAMESH DIXIT purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat situated at Flat No. 24, in Yashadayini CHS Ltd., A-6/17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai -400103 having five Shares of Rs. 50 each vide Share certificate No. 8 and distinctive Nos. 26 to 30 of the said flat. And whereas MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR purchased the said flat premises from MR. B. H Bohra by way of

Agreement for Sale in the year 1987. The said Flat was allotted to MR. B. H Bohra by Life Insurance Corporation of India in the year 1973.

And whereas the Original Agreement for Sale executed in the year 1987 between MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR and MR. B. H Bohra and the Original Allotment Letter issued to MR. B. H Bohra by Life Insurance Corporation of India in the year 1973 has been lost or misplaced and the complaint has been lodged for the above mentioned lost or misplaced document at MHB Colony Police Station vide complain Id - 30245/2023 dated 24/05/2023 and as on today the said agreemen and allotment letter is not found. If any person having or claiming to hav any claim, rights, title, interest to or under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address, failing to which it shall be deemed to have waived their objection and claim.

Darshankumar P. Rita M. Com, B.Ed., L.L.B **Advocate High Court** Shop No.02, Navroj Apartment Place : Mumbai Off. S. V. Road, Dahisar (E), Mumbai- 400068 Date : 27 05 2023 Email:darshan.rita@gmail.com

Wanted Urgently

A reputed and fast-growing liquor distributor requires following staff on urgent basis for Mumbai, Thane and Palghar region

- 1. Manager
- 2. Salesman for IMFL & country liquors
- 3. Sr. Accountant
- 4. Jr. Accountant
- 5. Clerk (For Excise documentation)
- 6. Delivery boys

Interested candidates are requested to send detailed resume on

bmtraders1044@gmail.com WhatsApp on 8007002724

ARIS INTERNATIONAL LIMITED

Read office Address: 129.B Ansa Industrial Estate. Saki Vihar Road. Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072. CIN: L29130MH1995PLC249667

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH 2023 Standalone (in lacs)

Quarter Year Quarter

i arabalaro	Ended 31.03.2023	ending 31.03.2023	Ended 31.03.2022
Total income from operations (net)	1.80	35.55	7.57
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(7.23)	(35.38)	(7.29)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(7.23)	(35.38)	(7.28)
Net Profit / (Loss) for the period before tax			
(after Extraordinary items)	(7.23)	(35.38)	(7.28)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(7.23)	(35.38)	(7.28)
Paid up Equity Share Capital			
(Face Value Rs. 10/- per Equity Share)	150.00	150.00	46.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
Balance Sheet of previous year)	(104.31)	(104.31)	(68.93)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic: -	-	-	
Diluted:	-	-	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	-	-	-
Diluted :	-	-	-

Notes:

- Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 26th May, 2023. The results for the quarte ended 31st March 2023 have been reviewed by the Auditors.
 - The company operates in only one segment and hence Ind AS-108 " Operating Segment" is not applicable to the company

For Aris International Limited

Ramesh Mishra Director DIN: 00206671 Place : Mumbai Date :26/05/2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/305/2023 Date: - 16/01/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 881 of 2022

Applicant: - Aai Parvati Phase No. 2 Co-Op. Housing Society Limited Address: - Mauje Shivaji Nagar, Near Ragai Mandir, Dombivali (West), Tal. Kalyan, Dist. Thane.

Address: - Mauje Shivaji Nagar, Near Ragai Mandir, Dombivali (West). Tal. Kalyan, Dist. Thane.

Versus

Opponents: - 1. Wis. Vishwaroop Developers Owner Mr. Narahari Baburao Patil 2. Rohidas Sakharam Mhatre Land Owner 3. Balkrishna Sakharam Mhatre 4. Eknath Sakharam Mhatre 5. Vithabai Sainath Patil 6. Nirabai Chandrakant Pavshe 7. Pradip Ramdas Mhatre 7. Pramod Ramdas Mhatre 9. Bhagyashree Ramdas Mhatre 10. Sudha Balkrishna Mhatre 11. Yogesh Balkrishna Mhatre 12. Vidya Balkrishna Mhatre 11. Yogesh Balkrishna Mhatre 15. Karuna Eknath Mhatre 13. Haresh Balkrishna Mhatre 17. Shobhana Eknath Mhatre 15. Karuna Eknath Mhatre 13. Haresh Balkrishna Mhatre 17. Shobhana Eknath Mhatre 15. Karuna Eknath Mhatre 19. Poornima Eknath Mhatre 20. Pravin Eknath Mhatre 21. Hemant Eknath Mhatre 19. Poornima Eknath Mhatre 23. Kalpana Vishnu Patil 24. Lalita Prakash Patil 25. Vishnu Pandu Patil 26. Parvatibai Babu Patil 27. Nirabai Suk-ya Gaikar 28. Nandabai Bhagwan Bhoir 29. Ratan Babu Patil 37. Nahabai Ashok Bhure 31. Indubai Ram Patil 32. Kamana Vaman Patil 33. Narhari Babu Patil 34. Godabai Mohan Chaudhary 35. Ladkuwai Krishna Patil 36. Dadaji Krishna Patil 37. Sunita Arjun Valie 38. Draupadiwai Dattu Patil 43. Aruna Ramesh Gharat 44. Yogita Manonar Matil 36. Sharda Ravindra Kawle 46. Usha Abhimanyu Patil 47. Dipali Prashant Kamble 48. Vinita Sainath Patil 49. Abhishek Abhimanyu Patil 50. Asha Abhimanyu Patil 51. Ashlesha Abhimanyu Patil 52. Wtam Parashuram Patil 55. Kamalakar Parashuram Patil 57. Vithabai Parashuram Patil 55. Pratap Parashuram Patil 56. Kamalakar Parashuram Patil 57. Vithabai Parashuram Patil 57. Vithabai Parashuram Patil 56. Kamalakar Parashuram Bhoir 63. Baijabai Pandurang Bhoir 64. Sarsubai Kisan Bhoir 65. Sumant Motriam Mhatre 66. Rajubai Ramji Patil 67. Kashinath Ramji Patil 68. Ajun Ramji Patil 69. Lilabai Gajanan Tare 70. Barkubai Ghulam Joshi 71. Lilabai Kisan Karbhari 72. Draupadibai Vishnu Patil 73. Suresh Bishnu Patil 74. Jagdish Vishnu Patil 75. Venubai Vishnu Patil 76. Savitribai Dashrath Patil 77.

Description of the Property :- Mouje Dombivali, Tal.- Kalyan, Dist-Thane Total Area Sq.Mtr Survey No./CTS No. Hissa No. 3, 17, 18 957.25 sq.mtrs. (Dr. Kishor Mande)



District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963

IN THE PUBLIUC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030

PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC/IV/199/2021 Filed by: Mr. CHEYADEN ALBIN ANTHONY In the matter of - "SACRED HEART **EDUCATION SOCIETY**

WHEREAS THE Trustees of the above trust filed the Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trust Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai

Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name? DESCRIPTION OF THE PROPERTY
IMMOVABLE PROPERTY: On Lease for 28 years w.e.f. 23/08/2019. Land bearing Survey

No 26 A, Hissa No 10/A/1, total admeasuring area 67 Gunthas (6700 Sq.mtrs), Situated at Village Varap, Taluka Kalyan, District- Thane.

Lease Amount:- Sum of 2,00,000/- per month increased by 10% every year exclusive of payment of electricity and other charges

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai This 25th day of month of May, 2023



Superintendent (J) Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumba

GENPHARMASEC LIMITED

CIN: L24231MH1992PLC323914

Office No. 104 & 105 1st Floor Gundecha Industrial Premises Co-op Soc. Ltd. Akurli Road Kandivali East Mumbai - 400101

Email Id: compliance@genpharmasec.com; Website: www.genpharmasec.com

Extract of the Standalone Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2023

	(< iiiiacs)									
ا ـ ا			Quarter Ende	Year Ended						
Sr.	Particulars	31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-2022				
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
1	Total Income from Operations	627.44	642.43	744.99	2,561.58	2,741.31				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,									
H	Exceptional and/or Extraordinary items#)	20.24	23.56	(19.38)	28.16	(44.30)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax			, ,						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	20.24	23.56	(19.38)	28.16	(44.30)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	104.56	23.56	3.99	112.48	(20.93)				
5	Total Comprehensive Income for the period									
ΙI	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
ΙI	and Other Comprehensive Income (after tax)]	90.24	12.41	(112.24)	(3.92)	(529.20)				
6	Equity Share Capital	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60				
7	Reserves (excluding Revaluation Reserve)									
Ш	as shown in the Audited Balance Sheet of the									
ΙI	previous year.	_	-	-	(1,235.56)	(1,231.64)				
8	Earnings Per Share									
	(for continuing and discontinued operations) -	1								
	1. Basic:	0.04	0.01	-	0.04	(0.01)				
	2. Diluted:	0.04	0.01	-	0.04	(0.01)				
Not	e: a) The above is an extract of the detailed format	of Quarterly//	Annual Financ	ial Regulte file	nd with the Sto	ck Evchange				

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of th Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity vi ww.bseindia.com and www.genpharmasec.com.

For and on behalf of the Board

Ms. Heta Shah Company Secretary and Compliance Office

M LAKHAMSI INDUSTRIES LIMITED (Formerly Known as Specular Marketing and Financing Limited)

CIN: L51900MH1985PLC034994

Regd. Office: 505, Churchgate Chambers, 5 New Marine Lines, Mumbai, Maharashtra - 400020 E-mail: equity@m.lakhamsi.com, Website: www.m.lakhamsi.com, Tel No.: 022-22620722

Extract of Statement of Annual Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 March, 2023 (Rs. In Lakhs) Current/ Quarter Year ended 3 months ended in Year ending figures the previous year **Particulars** 31.03.2022 Total Income from Operations 4,284.27 Net Profit / (Loss) for the period .(before Tax, 17.84 97.93 24.52 Exceptional and/or Extraordinary items) let Profit / (Loss) for the period before tax 17 84 (after Exceptional and/or Extraordinary items) 97.93 24.52 Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (afte ax) and Other Comprehensive Income (after tax Equity Share Capital (Face Value Rs 10/- each)
Reserves (excluding Revaluation Reserve) as 593.60 84.80 shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

Date: 27th May, 2023

Place: Mumbai

1. The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended 31st March, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Annual Financial results are available the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website (www.m.lakhamsi.com) 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetin held on 26th May, 2023.

M Lakhamsi Industries Limited (Formerly Known as Specular Marketing and Financing Limited

Date: 26.05.2023 Place: Mumbai

Sanjiv Mulchand Sawla (Managing Director DIN: 02045968

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

CIN: L31909MH1983PLC220457 C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 | Phone No. 022-27750662, Email: kusammeco.acct@gmail.com | Website: www.kusamelectrical.com

nent of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

	1 - "	• •			s. In Lakh
		ne Quarter e			ear ende
Particulars		31.12.2022			
	Audited	Audited	Audited		dited
Revenue from operations	159.75	174.18	142.04	689.94	558.4
Other income	(10.07)	10.73	118.02	2.83	121.70
Total revenue (1 + 2)	149.68	184.91	260.06	692.77	680.14
Expenses					
Purchase of stock-in-trade	92.68	75.32	70.34	455.47	358.98
Changes in inventories of stock-in-trade	(2.49)	19.05	2.13	(85.34)	-41.12
Employee benefits expense	21.25	36.64	35.92	118.09	111.20
Finance cost	0.40	0.13	0.71	1.58	3.29
Depreciation and amortisation expense	4.23	1.91	2.92	9.97	12.14
Other expense	43.78	46.09	42.44	152.25	106.9
Total expenses	159.85	179.13	154.48	652.01	551.4
Profit/ (loss) before exceptional items					
and tax (3 - 4)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.6
Less: Exceptional items	1 ' '			-	
Profit/ (loss) before tax (5 -6)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.6
Tax expense	1 ` ′				
a) Current tax	(14.40)	3.60	33.00	4.50	33.0
b) Tax for earlier period	(10.10)		(2.84)	(10.10)	(2.84
c) Deferred tax	8.91	(1.49)	0.24	5.35	(0.27
	(15.59)	2.10	30.40	(0.24)	29.8
			-	-	
Profit/ (loss) for the period (7 - 8)	5.41	3.68	75.19	41.01	98.7
Other comprehensive income / (Loss)					
- Items that will not be reclassified to					
profit or (loss) (Net of tax)	(3.72)	0.18	0.24	(3.17)	0.7
- Items that will be reclassified to					
profit or (loss) (Net of tax)					
Total comprehensive income for					
the period (9 + 10)	1.69	3.86	75.43	37.84	99.5
(Profit/ loss + other comprehensive income)					
Earnings per equity share (EPS) -	1				
Basic & Diluted	0.02	0.02	0.31	0.17	0.4
(* Not annualised)					

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 26th May, 2023. These results have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company. The report does not have any impact on the above results.

The results for the quarter and year ended 31st March, 2023 are in compliance with IND-AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instrument only and therefore there are no reportable segments. The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the year to date published figures upto the third quarter of the financial year.

5. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever ne For KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

make them comparable. Navin C. Goliya Place : Mumbai Date: 26th May, 2023 DIN: 00164681

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that my clients Mr. Naresh Nanubhai Lakdawala 8 Mrs. Asha Naresh Lakdawala are intending to purchase Flat No.401 admeasuring 1036 sq. ft. Carpet area on 4th Floor along with 2 (two) car parking spaces in the building known as Westend Of Santacruz Westen Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No 610, 15th Road, Santacruz (West), Mumba 400054, along with five fully paid up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. from 31 to 35 (both inclusive) entered into Share Certificate No.11, from the present owners Mrs. Laveena Sanjay Wadhwa, Mrs. Deepa Deepak Rajani & Mrs. Kashish Ashish Rochlani.

All persons who have any claim, right, titl and/or interest or demands in or against the said property by way of Sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift or otherwise howsoever is hereby required to undersigned at her address at Shop No.14. Akruti Apartments, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

Rashida Y. Laxmidhar Dated: 27/05/2023 Advocate

V:/ व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंद. कार्या.: डीजीपी हाऊस, ५वा मजला, ८८ सी. जुना प्रभादेवी रोड, मुंबई, महाराष्ट्र–४०००२५. **गएन:**एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१ द्रध्वनी:+९१-२२-६६५३९०००

फॅक्स:+९१-२२-६६५३९०८९ ई-मेल:investor-help@vipbags.com वेबसाईट:www.vipindustries.co.in जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ब्लो प्लास्ट लिमिटेड (व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेडसह विलीन) यांच्या नावे असलेले मर्मेड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट लिमिटेड यांचे अनुक्रमांक २६ ते ३० (दोन्हीसह) धारक सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२७ हरवर्त् आहे आणि दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीचे कार्यालय-जुहू तारा रोड, जुहू, मुंबई-४०००४९ येथे अर्ज करण्यात आला आहे. जर कोणासही दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी सद सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात मर्मेड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. सीटीएर क्र.९३१/११, जुहू तारा रोड, जुहू, मुंबई-४०००४९ येथे

PUBLIC NOTICE

The General Public, Bank, Financial Institution Public and Private Lenders is hereby informed that My Client is intending to Purchase Flat at the below mentioned Schedule of Property (Flat) from its owner viz. M/S. ALTIUS CUSTOMER SERVICES PRIVATE LIMITED having it's office at K - 104, 18 Floor, Tower No. 6, International Infotech Park Vashi Railway Station Complex, Navi Mumbai 400 705, Represented by it's Directors Mr. AKIL SAIFUDDIN MAHIMWALA and Mr. NABIL SAIFUDDIN MAHIMWALA.

Any other Person/s, Banks, Financial Institutio Public and Private Lenders having any Right, Title Interest, Claim or Demand against or in respect of the Said Flat Premises by way of Sale, Exchange Mortgage, Gift, Lease, Loan any type, Trus Agreement License Possession Fasemen Attachment or otherwise whatsoever are heret required to make the same known to the undersigned at the address given below withi FIFTEEN (15) Days time from the publication of thi Notice and Obtain Valid Acknowledgements thereof, FAILING Which it will be Presumed that there is NO SUCH CLAIM AND NO CLAIM SHAL THEREAFTER BE ENTERTAINED.

SCHEDULE All that piece and parcel of FLAT PREMISES B -11
Admeasuring 600 sq. ft. Carpet on 2ND Floor, an 100 sq. ft. open Car Parking of the Said Societ Building Known as "TEHERNAI VILLA"

JAWARABAD CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED. SITUATED ON PLOT NO. 35-9TH ROAD, OFF PROFESSO ALMEIDA ROAD, BANDRA (W), MUMBAI 100050; Having SHARE CERTIFICATE NO: 36 OI S SHARES OF RS 50 EACH of the Said Societ BEARING NO: 11 TO 15, CTS NO: F 1034, F 1035 F 1036, & F 1492, BEING purchased from 1) Mrs RAKHI RAISINGHANI on the 19[™] January 2012 i the village Bandra F/25/153 Taluka Andheri in the

egistration District of Mumbai Suburban. Dated this 27" May 2023
Advocate for my client
Asadali Mazgaonwala M/s Makkar & Co.
Shop No. 7B, Shamji Morarji Bldg., Champshi
Bhimji Road, Opp, Mazgaon, Tower,
Mazgaon, Mumbai - 400 010.

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. ३०३, ए विंग, तिसरा मजला, बिल्डिंग नबर २, इंदिरा कॉम्प्लेक्स को.ऑप. सहकारी सोसायटी लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ६० फुट रोड, भाईंदर (प), तालुका जिल्हा ठाणे, ही सदनिका श्रीमती गुणवंती शिवलाल मोदी ह्यांचे नावे आहे. श्रीमती गुणवंती शिवलाल मोदी हिचे दिनांक २३/०९/२०११ रोजी निधन झाले आहे, तिच्या मृत्यू नंतर तिचा मुलगा आणि सहमालक श्री संदीप शिवलाल मोदी ह्यांनी वरील सदनिका आणि शेअर सर्टिफिकेट सोसायट्यामध्ये आपल्या नावे करण्यासाठी अर्ज केला आहे , तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०११०१, या पत्त्यावर अथवा सोसायटी ऑफिसमध्ये लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल

वकील केनेट आर.गऱ्या

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients intending to purchase flat from MRS. JAYASRI RAJENDRAKUMAR SOLANKI bearing Flat No. 1205, 12[™] Floor, Safalya Building of Tarabaug Aikyawardhak Co-operative Housing Society Ltd. situated at Tarabaug Seth Motishah Road Mazgaon, Mumbai - 400 010, admeasuring 611 Sq feet (Carpet Area) also described in the Schedule nereto below free from all encumbrances.

Any person having any claim or right in espect of the said Flat No. 1205 by way or nheritance, share, sale, mortgage, lease, lien icense, gift, possession or encumbrance nowsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, i any, with all supporting documents failing which the said flat premises will be transfer without reference to such claim and the claims, if any, of such perso shall be treated as waived and not binding our m

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 1205, 12[™] Floor, Safalya Building of Tarabaug Aikyawardhak Co-operative Housing Society Ltd., situated at Tarabaug Seth Motishah Road, Mazgaon, Mumbai - 400 010., admeasurin 11 square feet Carpet Area along with five full oaid up shares of the said Society of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive Nos. 621 to 625 (both inclusive) under share certificate No. 125. The Property bearing C S. No. 375, Mazgaon Division.

Dated this 27th May 2023 Advocate for the Purchasers Asadali Mazgaonwala M/s. Makker & Co Shop No. 7B, Shamji Morarji Bldg,Champsh Bhimji Road, Mazgaon, Mumbai - 400 010.

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.४०१, चौथा) मजला, राणी महल को-ऑप. हौ. सो. लि., स्टेशन रोड, भाईंदर प. जि. ठाणे, श्री विनोदचंद्र नरोत्तमदास दवे ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री विनोदचंद्र नरोत्तमदास दवे. हे ता. १३/०५/२०२१. रोर्ज मयत झालेले असन त्यांच्या वारसापैकी म्हणन श्री भार्गेव विनोदचेंद्र दवे व श्री चेतन विनोदचेंद्र दवे, ह्यांनी सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी सोसायटील अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाई व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोंड भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्यार्ह प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल

पुनित सुनील गारोडिया (वर्कील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि. २७/०५/२०२३

जाहीर सूचना

याची नोंद घ्या की, (१) श्री. रमेश नरशी वाविया आणि (२) सौ. ज्योती रमेश वाविया हे खाली दिलेल्याअनुसूचीत वर्णन केलेली मालमत्ता विकण्याचा विचार करत आहेत आणि माझे अशिल खरेदी करू इच्छित आहेत

कोणा व्यक्तिस सदर मालमत्तेबाबत वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी, विकास, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, देवाणघेवाण, विश्वास, सुलभता, संलग्नक, ताबा किंवा भार काहीही असो या मार्गाने कोणताही दावा. शीर्षक, मार्गणी, हक किंवा आक्षेप असल्यास अन्यथा खाली स्वाक्षरी केलेल्यांना ही सचना प्रकाशित झाल्यापासन १४ दिवसांच्या आत, जर असेल तर, सर्व सहाय्यव कागदपत्रांसह ५०२, न्यू साई दर्शन कोहौसोलि. मा मालतदारवाडी रोड नं.१, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४, मोबा.: +९१-९८६७४५४६३५ ईमेल: haresh_nanji@yahoo.com येथे लेखी कलवणे आवश्यक आहे अन्यथा ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा व्यक्तीचे दावे, जर असेल तर, माफ/सोडलेले, सोडून दिले किंवा आत्मसमर्पण केले गेले असे मानले जाईल आणि बंधनकारक आमचे अशिल यास बंधनकारक नाही.

वर संदर्भित अनुसूची:

फ्लॅटक्र.९०१, नववा मजला, मधुरिमा कोहौसोलि, डी एन नगर, गणेश चौक, जे पी रोड, अंधेरी पश्चिम मुंबई - ४०० ०५३, बांधकामित जमिन सीटीएस क्र.१९५ भाग (प्लॉट क्र. १०६-ए) गाव-अंधेरी तालुका-अंधेरी, भोवतीचा ५७२ चौ.फू. कारपेट क्षेत्र आणि एक स्टिल्ट कार पार्किंग स्पेस क्र. २सह आणि मधरिमा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे भाग प्रमाणपत्र, भाग प्रमाणपत्र क्र.४६ अंतर्गत दर्शनी रु. ५०/- प्रत्येकी चे ५ (पाच) शेअर्स संख्या. १९६ ते २०० (दोन्ही समाविष्ट) आहेत.

सही/ हरेश नानजी गडा वकील उच्च न्यायालय दिनांक: २७-०५-२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the shares certificate No(s) 658043, for 2250 shares pearing distinctive No(s) 689589070-689591319 standing in the name(s) of USHA SINGH in the books of M/s CIPLA LIMITED has/have been lost/misplaced/ destroyed and the advertiser has/have applied to the to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, 400013 of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Name(s) of the shareholder(s) USHA SINGH
Place : Mumbai Date : 27.05.2023

PUBLIC NOTICE

Shri. Jitesh Nathia Sarvayya, A Member O The Devikrupa Co-operative Housing Society Ltd, Having Address At B-1-D, MMRDA Compound, Subhash Nagar, Nahur, Bhandup (West), Mumbai-400 078 And Holding Flat No. 730 In The Building Of The Society, Died On 02/01/2021 Without Making Any Nomination. The Society Hereby Invites Claims Or Objections From The Heir Or Heirs Or Other Claimants/objector Or Objectors To The Transfer Of The Said Shares And Interes Of The Deceased Member In The Capital property Of The Society Within A Period Of 15 Days From The Publication Of This Notice. With Copies Of Such Documents And Othe Proofs In Support Of His/her/their Claims objections For Transfer Of Shares And Interest Of The Deceased Member In The O The Society. If No Claims objections Are Received Within The Period Prescribed Above, The Society Shall Be Free To Dea With The Shares And The Interest Of The Deceased Member In The Capital/ property Of The Society In Such Manner As Is Provided Under The Bye-laws Of The Society. The Claims/Objections. If Any Received By The Society For Transfer O Shares And Interest Of The Deceased Member In The Capital/property Of The Society Shall Be Dealt With In The Manner Provided Under The Bye-laws Of The Society A Copy Of The Registered Bye-laws Of The Society Is Available For Inspection By The Claimants/objectors, In The Office Of The Society/ With The President/secretary Of The Society Between Evening 7 p.m. To Evening 9 p.m. From The Date Of The Publication Of The Notice Till Date Of Expiry Of Its Period.

Devikrupa Co-operative Housing Society Ltd Date: 27/05/2023

(Hon. Secretary)

NOTICE

Mrs. Navana Shantilal Vora, a Joint lember of the Thakur's Blue Heave Co-operative Housing Society Ltd having address at Thakur Complex Kandivali East, Mumbai 400101 and holding Flat No. 005 in B Win ointly with her husband Mr. Shantila Amrutlal Vora in the building of the Society, died on 03rd November 2019 vithout making any nomination.

The society hereby invites claims of objections from the heir or heirs o other claimants/ objector or objector to the transfer of the said shares and terest of the deceased member in th capital/ property of the society within period of 15 (fifteen) days from the ublication of this notice, with copie of such documents and other proof support of his/her/their claims ections for transfer of shares and nterest of the deceased member i the capital/ property of the society If no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the decease ember in the capital/ property of th society in such manner as is provided inder the bye-laws of the society. Th claims/ objections, if any, received b the society for transfer of shares an interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided inder the bye-laws of the society copy of the registered bye- laws of the ociety is available for inspection b the claimants/ objectors, in the offic of the society/ with the secretary of th ociety between 2P.M. to 4 P.M. fror the date of publication of the notice til he date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 27/05/2023

For and on behalf of Thakur's Blue Heave Co-Operative Housing Society Lt Hon. Secretary

मांडवा-गेटवे दरम्यानची जलवाहतूक तीन महिने राहणार बंद

मुंबई, दि.२६ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून मांडवा ते गेटवे दरम्यानची जलवाहतूक तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही प्रवासी वाहतूक बंद राहील. त्यामुळे मुंबई ते अलिबाग ये-जा करण्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. याबाबत विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना तशा सूचना देणारे पत्रही

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mrs. Jyoti Ramesh Jajodia is intending to purchase the shop premises bearing Shop No. 6, adm. area 205 so feet in Sonam Jamuna Co-op. Hsg. Soc Ltd., situated at Golden Nest, Phase-VI, E & F Wing, Mira Bhayandar Road, Mira Road (E), (now Bhayandar (E)), Dist. Thane- 401105 from Mr. Bhakti Vijay Mahimkar D/o. of Late Vijay Sunda Mahimkar with his all vested right, title interest, possession in the said shop

Any person having claim/ objection, right title or interest of any nature whatsoeve in the above said shop premises and with regard to aforesaid transfer by way or sale, gift, lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 7 days from the publication of this notice failing to which, the claim of the such person/s, i any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and

purpose. Sd. /
Adv. L.M. Shukla, Advocate
102, B-wing, Jay Poonam Galaxy CHS Ltd.,
Old Golden Nest, Phase-3,
Near Queen Mary School, Mira-Bhayander Road, Bhayander (East), Thane- 401105. Date: 27/05/2023 Place: Mumbai पाठवण्यात आले आहे. मांडवा राहणार आहे. यामुळे प्रवाशांना ते गेटवे जलवाहतूक बंद होणार काहिसा दिलासा मिळेल. मांडवा असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या या दरम्यान रो रो बोट सेवा सुरू प्रमाणावर वेळेची बचत होते.

Shri. Allabaksha Mohammad Sardar Nagoshi

PUBLIC NOTICE

A Member Of The Devikrupa Co-operative Housing Society Ltd, Having Address At B-1 -D, MMRDA Compound, Subhash Nagar, Nahur, Bhandup (West), Mumbai-400 078 And Holding Shop No. 18 In The Building Of The Society, Died On 18/05/2021 Without Making Any Nomination. The Society Hereby Invites Claims Or Objections From The Hei Or Heirs Or Other Claimants/objector Or Objectors To The Transfer Of The Said Shares And Interest Of The Deceased Member In The Capital / property Of The Society Within A Period Of 15 Days From The Publication Of This Notice, With Copies Of Such Documents And Other Proofs In Support Of His/her/their Claims/ objections For Transfer Of Shares And Interest Of The Deceased Member In The Of The Society. I No Claims objections Are Received Within The Period Prescribed Above, The Society Shall Be Free To Deal With The Shares And The Interest Of The Deceased Member In The Capital/ property Of The Society In Such Manner As Is Provided Under The Bye-laws Of The Society. The Claims/Objections. If Any, Received by the Society for Transfer of Shares and Interest of the Deceased Member In The Capital/property Of The Society Shall Be Dealt With In The Manner Provided Under The Bye-laws Of The Society, A Copy Of The Registered Bye-laws Of The Society Is Available For Inspection By The Claimants, objectors, In The Office Of The Society/ With The President/secretary Of The Society Between Evening 7 p.m. to Evening 9 p.m. From The Date Of The Publication Of The Notice Till Date Of Expiry Of Its Period.

For and Behalf of Devikrupa Co-operative Housing Society Ltd Date: 27/05/2023 (Hon. Secretary)

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

CIN: L31909MH1983PLC220457 C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 | Phone No. 022-27750662,

Email: kusammeco.acct@gmail.com | Website: www.kusamelectrical.com

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

Unider negulation 35 of SEDI (Listing Obligations & Disclosures negulicities) negulations, 2013									
(Rs. In Lakhs									
	For the	he Quarter e	For the Year ended						
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022				
	Audited	Audited	Audited	Aud	ited				
Revenue from operations	159.75	174.18	142.04	689.94	558.44				
Other income	(10.07)	10.73	118.02	2.83	121.70				
11= 4 4 4 6	110.00	10101			200 44				

Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03						
	Audited	Audited	Audited	Auc	lited	
Revenue from operations	159.75	174.18	142.04	689.94	558.44	
Other income	(10.07)	10.73	118.02	2.83	121.70	
Total revenue (1 + 2)	149.68	184.91	260.06	692.77	680.14	
Expenses						
Purchase of stock-in-trade	92.68	75.32	70.34	455.47	358.98	
Changes in inventories of stock-in-trade	(2.49)	19.05	2.13	(85.34)	-41.12	
Employee benefits expense	21.25	36.64	35.92	118.09	111.26	
Finance cost	0.40	0.13	0.71	1.58	3.29	
Depreciation and amortisation expense	4.23	1.91	2.92	9.97	12.14	
Other expense	43.78	46.09	42.44	152.25	106.93	
Total expenses	159.85	179.13	154.48	652.01	551.48	
Profit/ (loss) before exceptional items						
and tax (3 - 4)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.66	
Less: Exceptional items				-	-	
Profit/ (loss) before tax (5 -6)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.66	
Tax expense						
a) Current tax	(14.40)	3.60	33.00	4.50	33.00	
b) Tax for earlier period	(10.10)	-	(2.84)	(10.10)	(2.84)	
c) Deferred tax	8.91	(1.49)	0.24	5.35	(0.27)	
	(15.59)	2.10	30.40	(0.24)	29.89	
		-	-	-	-	
Profit/ (loss) for the period (7 - 8)	5.41	3.68	75.19	41.01	98.77	
Other comprehensive income / (Loss)						
- Items that will not be reclassified to						
profit or (loss) (Net of tax)	(3.72)	0.18	0.24	(3.17)	0.73	
- Items that will be reclassified to						
profit or (loss) (Net of tax)						
Total comprehensive income for						
the period (9 + 10)	1.69	3.86	75.43	37.84	99.50	
(Profit/ loss + other comprehensive income)						
Earnings per equity share (EPS) -						
Basic & Diluted	0.02	0.02	0.31	0.17	0.41	
(* Not annualised)						
Notes:				•		

. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 26th May, 2023. These results have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company. The report does not have any impact on the above results.

The results for the quarter and year ended 31st March, 2023 are in compliance with IND-AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accountin Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instrume

only and therefore there are no reportable segments.

The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full

 $financial\ year\ and\ the\ year\ to\ date\ published\ figures\ up to\ the\ third\ quarter\ of\ the\ financial\ year.$

The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, For KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

Place: Mumbai Date: 26th May, 2023

DIN: 00164681

CHANGED OF NAME

I HAVE CHANGED MY

NAME FROM SALMABI

SALMA YUNUS SHAIKH

AS PER AADHAR NO

HASAN

8478 8019 9407

SHAH

Public Notice is hereby given that my client MRS. ANITA DEVI PREMCHAND NIGAM, owners of Flat bearing No. 203, on SECOND Floor, in the building known as SAI PRAKASH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED. situated at Shanti DPERATURE HOUSING SOLICITY TIMILEL STRUCTED as TRUCKED park, Nilemore, Nallasopara, (West), Talkus Yasai, Dist. Palghar—401203. MR. PREMCHAND DHANRAL NIGAM, was the owner of the above said Flat, however MR. PREMCHAND DHANRAL NIGAM, died on 09/01/2021 PREMCHAND DHANRAL NIGAM died leaving behind his three (3) legal heirs, caracter.

Inamely JIMrs. ANITA DEVI PREMCHAND NIGAM -Wife 2) Mr. RUPESH PREMCHAND NIGAM - Son, 3) Miss SONAL PREMCHAND NIGAM - unmarried Daughter (Minor) My Clients now intends to sell the above said Flat, incass was no busine my claim; eight interest of any notions in

any one having any claim, right,interest, of any nature in respect of said Flat should raise their objection in writing with documentary proof, thereof within Fourteen (14) days from the date of publication to the undersigned, failing which the transaction will be completed and anyone who has right,interest or claim in respect of said Flat will be deemed to have relinquished in favor of my client, permanently and forever. Advocate

Nallasopara palghar 401203 M.S.



3आय इन्फोटेक लिमिटेड

सीआयएन: L67120MH1993PLC074411 नोंदणीकृत कार्यालय: टॉवर #5, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी, नवी मुंबई - 400 703, भारत. **दूरध्वनी क्र.:** (022) 7123 8000 ईमेलः investors@3i-infotech.com; वेबसाईटः www.3i-infotech.com

टपाल मतदान आणि दूरस्थ ई-व्होटिंगबाबत सूचना (''सूचना'')

येथे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, 2013 (''कायदा'') च्या कलम 108 आणि 110 च्या अनुषंगाने ज्यामध्ये समाविष्ट असलेले आणि अंमलात असेलेले वैधानिक फेरफार(रे) स्पष्टीकरण(णे), बदल(लं) किंवा पुनर्अधिनियम(मे) यांच्याबरोबर एकत्रित वाचन केलेला कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') आणि या नियमाचे दिनांक ८ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक 14/2020 , दिनांक 13 एप्रिल 2020 चे 17/2020, दिनांक 15 जून 2020 चे 22/2020, दिनांक 28 सप्टेंबर 2020 चे 33/2020, दिनांक 31 डिसेंबर 2020 चे 39/2020, दिनांक 23 जून 2021चे 10/2021, दिनांक 8 डिसेंबर 2021 चे 20/2021, दिनांक 5 मे 2022 चे 3/2022 . आणि दिनांक 28 डिसोंबर 2022 चे परिपत्रक क्रमांक 11/2022 (''एमसीए परिपत्रके'') आणि सेबी (लिस्टिग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसल्कोजर रिक्वायॉरमेंट्स) नियमावली 2015 ची नियमावर्ल 44 आणि 47 यांना अनुसरून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''ई–व्होटिंग/दरस्थ ई–व्होटिंग'') दरस्थ मतदानाआधारे सदस्यांची संमती मागणारी सूचना, ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते थेट कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत (छापील स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात) किंवा त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (डीपी) नोंदवला आहे (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात) आणि जे डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि हस्तांतरण प्रतिनिधीने कंपनील कट-ऑफ तारखेला (म्हणजेच शुक्रवार, 19 मे, 2023) उपलब्ध करून दिले आहेत त्यांना कंपनीच्या खालील कामकाजासंदर्भातील विशेष ठरावांवर मान्यता मिळवण्यासाठी ई–मेलद्वारे

- ''3आय इन्फोटेक एम्प्लॉर्ड स्टॉक ऑप्शन प्लॅन 2023'' ला मान्यता: आणि
- 2. कंपनीच्या उपकंपन्यांमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी ''3आय इन्फोटेक एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन

न्दस्यांना त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येण्यासाठी कंपनीने दूरस्थ ई–मतदानाच्या सुविधेकरिता नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या सेवांचा आधार . घेतलेला आहे, दरस्थ ई–मतदानाची तपशीलवार प्रक्रिया सूचवेमध्ये दिलेली आहे. सदस्यांच्या मतदानाचा अधिकार कट ऑफ तारखेनुसार (म्हणजे शुक्रवार, 19 मे, 2023) गणला जाईल कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीस्तव आहे, असे गृहीत धरावे. टपाल मतदानाची नोटीस पाठवण्याचे काम गुरुवार, 25 मे 2023 अखेर पूर्ण झालेले आहे

ई-मतदानाचा कालावधी शनिवार, 27 मे, 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, 25 जून 2023 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता (भाप्रवे) संपेल. कटऑफ तारखेनुसार छापील स्वरुपात अथवा डिमटेरियलाईझ्ड स्वरुपात समभाग धारण करणारे कंपनीचे . सदस्य या कालावधीत त्याचे मतदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करु शकतील. ई-मतदानाचे मॉडयूल रविवार, 25 जून 2023 रोजी सांयकाळी पाच वाजता (भाप्रवे) मतदानासाठी खंडीत केले जाईल. सदस्यांनी एकदा त्यांचे मत नोंदविल्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यास सदस्यांन अनुमती दिली जाणार नाही. टपाल मतदानाच्या (दूरस्थ ई-व्होटींगच्या माध्यमातून) माध्यमातून सदस्यांनी संमत केलेले ठराव हे सदस्यांच्या सर्वसाधारण बैठकीत संमत झाले आहेत, असे गृहीत धरले जाईल. ठराव, टपाल मतदानाद्वारे सदस्यांच्या आवश्यक बहुमताने मंजूर झालेले असल्यास दूरस्थ ई-मतदानाच्या अंतिम तारखेला, म्हणजे रविवार, 25 जून, 2023 रोजी मंजूर केले गेले, असे गृहीत धरले जाईल

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदानाच्या फॉर्मसह नोटिसची छापील प्रत आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा सदर टपाल मतदानासाठी सदस्यांना पाठवण्यात आलेल नाही आणि सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमती फक्त ई-मतदान

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे समभाग नोंदणी असलेल्या डिपॉझिटरीकडे त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंदमार्फत नोंदणी करावी आणि छापील स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण प्रतिनिधीला लेखी कळवावे

मतदानाच्या नोटीससह सूचना कंपनीच्या www.3i-infotech.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. कोणत्याही शंका असल्यास, तम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेली सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि सदस्यांसाठी ई-मतदान युझर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात अथवा एनएसडीएलशी 022 - 4886 7000 आणि 022 - 2499 7000 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संपर्क साधू शकतात अथवा श्री संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, 4था मजला, कमला मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400 013) यांना evoting@nsdl.co.in या नियुक्त ईमेल आयडीवर लिहन पाठव शकतात आणि जे ई-व्होटींगबाबतच्या समस्यांचेही निराकरण करतील गंका असल्यास श्री विजय सिंह चौहान, वरिष्ठ तांत्रिक व आणि ट्रान्सफर (आर अँड टी) विभाग, 3आय इन्फोटेक लिमिटेड +91–22–7123 8024

. हंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने पार पडण्यासाठी श्री. अतुल मेहता (सभासद क्रू. एफ 5782) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली असन आणि त्यांच्या अनपस्थितीत मेसर्स मेहता ॲण्ड मेहता कार्यरत कंपनी सचिव यांचे भागीटार श्रीमती अश्विनी इनामदार (सभासद क्र. एफ 9409) हे जबाबदारी सांभाळतील. टपाल मतदानाच निकाल हा मंगळवार 27 जून 2023 रोजी किंवा तत्पुर्वी जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या वर उल्लेख केलेल्या वेबसाईटवर त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, बीएसई लिमिटेड आणि एनएसडीएल यांनाही कळविला जाईल.

दिनांक : 25 मे 2023

र-थळ : नवी मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशानुसार स्वाक्षरी/ वारिका रस्तोर्ग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

PUBLIC NOTICE

Smt. Anjana Nagesh Chavan, A Member Of The Shivsagar Co-operative Housing Society Ltd, Having Address At B-1-C, MMRDA Compound, Subhash Nagar, Nahur, Bhandup (West), Mumbai-400 078 And Holding Flat No. 317 In The Building Of The Society, Died On 31/01/2022 Without Making Any Nomination. The Society Hereby Invites Claims Or Objections From The Heir Or Heirs Or Other Claimants/objector Or Objectors To The Transfer Of The Said Shares And Interest Of The Deceased Member In The Capital property Of The Society Within A Period Of 15 Days From The Publication Of This Notice With Copies Of Such Documents And Other Proofs In Support Of His/her/their Claims/ objections For Transfer Of Shares And Interest Of The Deceased Member In The Of The Society. If No Claims objections Are Received Within The Period Prescribed Above, The Society Shall Be Free To Deal With The Shares And The Interest Of The Deceased Member In The Capital/ property Of The Society In Such Manner As Is Provided Under The Bye-laws Of The Society The Claims/Objections. If Any, Received by the Society for Transfer of Shares and Interest of the Deceased Member In The Capital/property Of The Society Shall Be Dealt With In The Manner Provided Under The Bye-laws Of The Society. A Copy Of The Registered Bye-laws Of The Society Is Available For Inspection By The Claimants/ objectors, In The Office Of The Society/ With The President/secretary Of The Society Between Evening 7 p.m. to Evening 9 p.m

From The Date Of The Publication Of The

Notice Till Date Of Expiry Of Its Period. For and Behalf of **Shivsagar Co-operative Housing** Date: 27/05/2023



फोर्ब्स ॲण्ड कंपनी लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: फोर्ब्ज डमारत, चरणजीत राय मार्ग, मंबर्ड - ४०० ००१.

दुर. क्र.: +91-22-61358900 ः फॅक्स: +91-22-61358901 ः वेबसाइट: www.forbes.co.in ः ईमेल: investor.relations@forbes.co.in

३१ मार्च. २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्ष अखेरचे लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष

			एकमेव			संकलित						
तपशील		तिमाही समाप्ती	t ·	वर्ष स	वर्ष समाप्ती		तिमाही समाप्ती		वर्ष सः	वर्ष समाप्ती		
	39.03.2023	39.99.7077	38.03.7077	39.03.2023	38.03.2022	39.03.2023	३१.१२.२०२२	38.03.2022	३१.०३.२०२३	38.03.2022		
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षत)	(लेखापरिक्षित)								
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न	६,१६२	६,३४०	4,387	४६,१७४	28,664	१४,७१३	११,१८६	१२,८६२	७१,०११	48,880		
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/िकंवा असाधारण बार्बीपूर्वी)	६९९	६५१	(६८७)	२१,८१७	२,१४४	२,३७३	٤	(384)	२०,४१४	४६		
कालावधीसाठी कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीनंतर)	६७८	६३२	४१८,५५९	२४,७२२	887,734	२,१८५	৩১	४२८,६४९	२१,९८१	877,884		
कालावधीसाठी कर नंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा असाधारण बार्बीनंतर)	७३२	فبرهفر	४२०,१६७	२३,८५९	४१३,२९४	१,०२३	(১০৪)	४२९,७६५	१९,१८२	४२२,८६५		
कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि												
करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहीत)	१३८	२२७	४२०,१७९	२५,१६७	४१३,३१६	(३,६४९)	(१,६९०)	830,406	१५,९६०	४२९,३६४		
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येक रू. १०/- दर्शनी मूल्य)	9,790	9,790	8,780	9,290	8,780	9,790	9,290	2,790	9,790	2,790		
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)	,	'		१९,३९५	२,६१२				१५,०१७	0,348		
म्लभ्त आणि सौमीकृत प्रतिभागावर मिळकत (दर्शनी मूल्य ₹ ९०/- प्रत्येकी) (तिमाही आणि वर्षाचे आकडेवारी वार्षिक नाही)	५.६८	3.97	<i>३,</i> २५७. ११	१८४.९५	३,२०३.८३	٤٠.٥	(३.२०)	३,३७३.१७	१५०.७७	3,322.04		

- वरील तपशील हा सेक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या, मार्च ३१, २०२३ रोजी तिमाही आणि वर्षा अखेरचा लेखापरीक्षित एकमेव आणि संकलित वित्तीय निष्कर्षांचा अर्क (एक्स्ट्रॅक्ट) आहे. तिमाही आणि वर्षा अखेरचा वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in येथे उपलब्ध आहे.
- मार्च ३१, २०२३ रोजी तिमाही आणि वर्षा अखेरचा लेखापरिक्षित एकमेव व संकलित वित्तीय निष्कर्षाचे पुनरावलोकन आणि त्याद्वारे शिफारस लेखापरिक्षण समितीने केले आणि २६ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंडळाद्वारे मंजूर केले. स्वतंत्र लेखापरीक्षकांनी स्वतंत्र खात्यांसाठी सुधारित न केलेला अहवाल प्रदान केला आहे. तथापि, एकत्रित खात्यांमध्ये मताचा अस्वीकरण असतो आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय सोबत जोडलेल्या संबंधित स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या अहवालात तपशील प्रदान केला जातो.

फोर्ब्स ॲन्ड कंपनी लिमिटेड करिता (महेश ताहिल्यानी) व्यवस्थापकीय संचालक DIN: 01423084

मुंबई मे २६, २०२३

Sd/-

(Hon. Secretary)

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांद्वडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१९७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५११११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सञ्चागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.